

201407041812407708

तंत्रशिक्षण संचालनालय कॅम्पस योजनेतर्गत निवड समिती

गठित व. गेबावत:

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय तथा अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र/वास्तुशास्त्र महाविद्यालये व तंत्रनिकेतने व तत्सम संस्थांमधील तसेच स्वायत्त अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनातील अधिव्याख्यात्यांची व ग्रंथपालांची वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणीमध्ये स्थाननिश्चिती व सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापक पदावरील कॅम्पस अंतर्गत पदोन्नती.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

शासन निर्णय क्र. एससीटी ६५१०/(१६/१०)/ताशि-१,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२,

दिनांक : ५ मार्च, २०१०.

- संदर्भ :
- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. एटीव्ही २०००/७४/टीई-५, दि. १३.३.२००२
 - शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र.आरपीएस-१२२०/१/ताशि-५, दि. २७.१.२००३
 - शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. एटीयू-२०००/(७४/२०००)/ताशि-५, दि. ८.११.२००४
 - शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. टीईडी २००७/(२३/०७)/ताशि-५, दि. २१.२.२००७

प्रस्तावना : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने त्यांचे पत्र क्रमांक F No.-२-६५/CD/NEC/१८-१९, दिनांक ३० डिसेंबर, १९९९ व दिनांक १५ मार्च, २००० अन्वये अनुक्रमे पदाविका व पदवी संस्थेमध्ये असणा-या शिक्षकांना CAS योजना लागू केली आहे.

२. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या वरील पत्रांच्या अनुषंगाने शासनाने त्यांचे संदर्भातील आदेश क्र. (i) अन्वये तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/वास्तुशास्त्र महाविद्यालयीन शिक्षकांना व क्र. (ii) अन्वये तंत्रनिकेतनातील शिक्षकांना CAS योजना लागू केली आहे.

३. CAS योजनेतर्गत अधिव्याख्याता (वरिष्ठ श्रेणी), अधिव्याख्याता (निवड श्रेणी), सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापक पदावरील पदावर पदोन्नती देण्यात येते. तसेच ग्रंथपाल (वरिष्ठ श्रेणी) व ग्रंथपाल (निवड श्रेणी) या पदाची बेतनश्रेणी देण्यात येते. पदोन्नती देण्यासाठी संदर्भातील आदेश क्र. (iii) व (iv) अन्वये प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण व संचालक, तंत्र शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित केल्या आहेत.

४. तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत आतापर्यंत शिक्षकांना देण्यात आलेल्या CAS योजनेचा आढावा घेताना खालील बाबी प्रकर्षाने दिसून आल्या आहेत:-

- CAS योजनेतर्गत तयार करण्यात आलेल्या बहुतांशी समित्यांचे (सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापक वेगळता) अध्यक्ष, संचालक, तंत्रशिक्षण हे आहेत. मात्र सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापक पदावरील पदोन्नती देण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव हे आहेत. दोन वेगवेगळ्या समित्या असल्याने छाननी करताना एकसूत्रता रहात नाही.
 - स्वायत्त संस्थांसाठी कोणतीही समिती नाही.
 - CAS योजनेतर्गत तयार करण्यात आलेल्या समित्यांची वेळेवर बैठक होऊ न शकल्याने पात्र शिक्षकांना CAS योजनेचा लाभ वेळेवर देता आला नाही.
५. CAS योजनेच्या अंमलबजावणीत एकसूत्रता असावी व योजनेचा फायदा पात्र शिक्षकांना वेळेवर मिळावा, ही बाब शासनाच्या अनेक दिवसांपासून विचाराधीन होती. सर्व बाबींचा विचार करून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

वर नमूद केलेल्या सर्व संस्थांच्या शिक्षकांना व ग्रंथपालांना CAS योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी यापूर्वी गठित


- उपसमिती :
- 1. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय ... अध्यक्ष
 - 2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रतिनिधी ... सदस्य
 - 3. सहाय्य सचिव (तंत्रशिक्षण), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय ... सदस्य
 - 4. सहाय्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय (मागासवर्गीय प्रतिनिधी) ... सदस्य
 - 5. विभागीय अधिकारी, परिषद विभागीय परिषद, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, मुंबई ... सदस्य
 - 6. प्रांचे प्रतिनिधी (किमान प्राध्यापक दर्जा) ... सदस्य
 - 7. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई ... सदस्य सचिव
 - 8. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची व्यवस्थितपणे छाननी करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे:-

छनी समिती :

- 1. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई ... अध्यक्ष
- 2. विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण (मागासवर्गीय प्रतिनिधी) ... सदस्य
- 3. संबंधित महाविद्यालये/तंत्रनिकेतनातील प्राचार्य ... सदस्य
- 4. संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरुंनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी ... सदस्य
- 5. संबंधित विषयातील तज्ज्ञ ... सदस्य
- 6. अपर संचालक/अधिकारी (तांशि-२), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय ... शासन प्रतिनिधी
- 7. सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई ... सदस्य सचिव

कार्यपध्दती :

- (i) दर वर्षी शिक्षकांना C.A.S योजनेतर्गत लाभ देण्याची सर्व बाबींवाही संचालकांनी वेळेवर करावी. उदा. सर्व शिक्षकांचे अध्यायावत गोपनीय अहवाल प्राप्त करून घेणे, इत्यादी.
- (ii) सर्व प्रस्तावावर संचालकांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या छाननी समितीने आर्थिक वर्ष संपल्यानंतर ३ महिन्यांत विचार करून शिफारशीसह शासनास त्यांचा प्रस्ताव सादर करावा. उदाहरणार्थ - एप्रिल, २००९ ते मार्च, २०१० या आर्थिक वर्षासाठी सर्व शिक्षकांचा/प्रथपालांचा प्रस्ताव जून, २०१० पर्यंत सादर करणे संचालकांना आवश्यक राहिल.
- (iii) छाननी समितीकडून झालेल्या प्रस्तावांवर नियुक्त समितीने त्वरित विचार करून निर्णय घ्यावा.
- (iv) छाननी समिती व नियुक्त समिती यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व शासनाने या संदर्भात वेळोवेळी विहित केलेल्या सर्व नियमांचे पालन होते किंवा नाही, हे तपासणे आवश्यक राहिल. पाठ व अनुज्ञेय शिक्षकांप्रथपालांना याकरीता C.A.S योजनेचा लाभ देण्यात यावी.
- सादर शासन निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय तथा अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/वास्तुशास्त्र व तंत्रनिकेतने व तत्सम संस्था तसेच स्वायत्त अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनातील सर्व विद्याशाखांतील शिक्षकांसाठी व प्रथपालांसाठी लागू राहिल.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


 (वि. भा. सोनवणे)
 कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,
 मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
 सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राद्वारे)
 संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
 सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद.
 सर्व प्राचार्य, शासकीय/अशासकीय अनुदानित/स्वायत्त अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/वास्तुशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम संस्था, महाराष्ट्र राज्य (संचालक, तंत्रशिक्षण यांच्यामार्फत)
 महाराष्ट्र राज्यपाल (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
 अधिदान च-लेखाधिकारी, मुंबई/मुंबई उपनगर
 सर्व निरवहारी कोषागार अधिकारी.
 उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय सर्व कार्यासने.
 नियुक्त समिती/तांशि-१